

संपादकीय

‘वंदे मातरम्’

‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीत कोरलेला राष्ट्रभावनेचा एक ऐतिहासिक स्वर आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना ज्याने प्रेरणा दिली, त्या राष्ट्रीय गीताला आता ‘जन गण मन’प्रमाणे कार्यदेशीर संरक्षण देण्यासाठी संसदेला कायदा करावा लागणे ही एकाच वेळी अभिमानाची आणि आत्मपरीक्षणाची बाब आहे. संसदेने २०२६ मध्ये ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक’ मंजूर केले असून, त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी दिल्याने ‘वंदे मातरम्’च्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा त्याचा अवमान करणे दंडनीय ठरले आहे. अशा कृत्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

या कायद्याचा गाभा समजून घेताना सर्वप्रथम एक ऐतिहासिक सत्य लक्षात घ्यावे लागेल. ‘वंदे मातरम्’ची निर्मिती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. १८९६ च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायले आणि पुढे बंगालच्या फाळणीविरोधातील १९०५ च्या अंदोलनात हे गीत राष्ट्रीय प्रतिकाराचे प्रभावी प्रतीक बनले. ब्रिटिश सत्तेला या गीतातून निर्माण होणाऱ्या राष्ट्रभावनची ताकद जाणवत होती. म्हणूनच त्याच्या उच्चारार, सार्वजनिक गायनावर आणि प्रसारावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक अंदोलने, सभा आणि मोर्चांमध्ये ‘वंदे मातरम्’ हा घोष आत्मविश्वास जागवणारा होता. त्यामुळे आज त्याचा सन्मान राखण्यासाठी कार्यदेशीर संरक्षण देण्याची निर्णय घेताना त्याच्या ऐतिहासिक भूमिकेकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य ठरणार नाही.

घटनेची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे संविधान सभेने ‘जन गण मन’ला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारताना ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा सन्मान दिला. २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’प्रमाणेच सन्मान दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, दोन्हींच्या कार्यदेशीर संरक्षणाच्या स्वरूपात समानता नव्हती. १९७१ च्या ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा’मध्ये राष्ट्रगीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा त्यात व्यत्यय आणणाऱ्या कृतींना शिक्षा करण्याची तरतूद होती. २०२६ च्या दुरुस्तीने त्याच संरक्षणाचा विस्तार राष्ट्रीय गीतापर्यंत केला आहे.

येथेच या कायद्याची आवश्यकता आणि त्याची मर्यादा या दोन्हींचा विचार करावा लागतो. राष्ट्रपतीकांचा सन्मान कायद्याच्या भीतीवर उभा राहावा का, हा मूलभूत प्रश्न आहे. एखाद्या भारतीयाने ‘वंदे मातरम्’चा आदर करायचा यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी लागते, याचा अर्थ समाजाच्या राष्ट्रीय जाणिवेवर आपण किती अवलंबून राहू शकतो, याचेही आत्मपरीक्षण आवश्यक आहे. राष्ट्रप्रेम हे पोलीस, न्यायालय आणि दंडसंहिता यांच्या माध्यमातून निर्माण करता येत नाही. ते इतिहासाच्या जाणिवेतून, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या स्मरणातून आणि देशाशी असलेल्या भावनिक नात्यातून निर्माण होते. कायदा अवमान रोखू शकतो; पण अंतःकरणात आदर निर्माण करणे शक्य ठरत नाही.

मात्र, याचा अर्थ राष्ट्रीय गीताच्या अवमानाकडे दुर्लक्ष करावे, असाही नाही. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना जाणीवपूर्वक गोंधळ घालणे, कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे किंवा केवळ राजकीय संदेश देण्यासाठी राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान करणे निश्चितच स्वीकारहं नाही. मतेभेद नव्या कायद्याचे लोकशाहीमध्ये असंख्य मार्ग आहेत. सरकारच्या धोरणाला विरोध करा, पक्षाच्या विचारसरणीला विरोध करा, संसदेच्या निर्णयावर टीका करा; पण राष्ट्रीय प्रतीकांचा जाणीवपूर्वक अपमान हा राजकीय अभिव्यक्तीचा पर्याय होऊ नये. लोकशाहीला विरोधाचा अधिकार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सार्वजनिक शिस्तीचा आणि इतरांच्या अधिकारांचा आदरही महत्त्वाचा आहे.


परंतु या कायद्याची अंमलबजावणी करताना सरकारने अत्यंत संयम आणि विवेक दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘वंदे मातरम्’चा अवमान आणि एखाद्या व्यक्तीने ते न गाणे या दोन गोष्टींमध्ये स्पष्ट फरक ठेवला पाहिजे. कायद्याचा उद्देश जाणीवपूर्वक अडथळा किंवा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणे आहे; तो प्रत्येक नागरिकाला एका विशिष्ट पद्धतीने देशभक्ती व्यक्त करण्यास भाग पाडण्याचे साधन बनता कामा नये. भारतीय संविधानाने नागरिकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राष्ट्रीय प्रतीकांच्या संदर्भात नागरिकांच्या विवेकस्वातंत्र्याचा विचार केला आहे. त्यामुळे नव्या कायद्याची अंमलबजावणी करताना ‘अवमान’ आणि ‘असहमती’ यातील सुक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची रेषा पुसली जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

राजकीय पक्षांनीही या विषयाचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा. ‘वंदे मातरम्’चा सन्मान करणे म्हणजे एखाद्या पक्षाचे समर्थन करणे नव्हे आणि त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे राष्ट्रविरोधी ठरणेही नव्हे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादाच्या प्रश्नांचे पक्षीय राजकारणात रूपांतर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय प्रतीकांचा मुद्दा आपल्या राजकीय भूमिकेच्या समर्थनासाठी वापरतो, तर विरोधक त्याच प्रतीकांच्या राजकीय वापरावर आक्षेप घेतात. परिणामी मूळ विषय बाजूला पडतो. ‘वंदे मातरम्’ कोणत्याही पक्षाची मालमत्ता नाही. त्यावर कोणत्याही विचारसरणीचा मालकीहक्क नाही. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सामूहिक स्मृतीचा भाग आहे.

राष्ट्रीय गीताच्या इतिहासाभोवती असलेल्या काही धार्मिक आणि वैचारिक आक्षेपांकडेही संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण रचनेतील काही भागाच्या धार्मिक आशयाबाबत मुस्लिम समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच या गीताच्या कोणत्या भागाचा राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वापर करावा, यावर चर्चा झाली होती. या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून कोणत्याही नागरिकांच्या धार्मिक भावनांना कमी लेखणे योग्य नाही. त्याच वेळी धार्मिक आक्षेपांच्या नावाखाली राष्ट्रीय ऐतिहासिक प्रतीकाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचे स्वातंत्र्यही कोणी मागू नये. भारताची खरी ताकदच या दोन भावनांमध्ये संतुलन साधण्यात आहे.

या कायद्यामुळे आता एक मोठी जबाबदारी सरकारवरही आली आहे. कायदा केला म्हणजे काम संपले असे समजाता येणार नाही. राष्ट्रीय गीताचा सन्मान वाढवायचा असेल तर शाळांमध्ये त्याचा इतिहास शिकवावा लागेल, स्वातंत्र्यलढ्याशी त्याचे नाते नव्या पिढीला समजावून सांगावे लागेल आणि राष्ट्रपतीकांपर्यी आदर हा दहशतीतून नव्हे तर जाणीवितून निर्माण करावा लागेल. आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यमांवरील चिथावणीखोर व्हिडिओ, राजकीय कट्टरता आणि क्षणिक प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय प्रतीकांचा वापर यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायद्याबरोबरच स्पष्ट नियम, न्याय्य अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे. ‘वंदे मातरम्’ला कार्यदेशीर संरक्षण मिळाले ही घटना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात राष्ट्रीय स्मृतीला नव्याने उजवाळा देणारी आहे. परंतु खरा विजय तीन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीत नाही; खरा विजय तेव्हा होईल, जेव्हा एखाद्या नागरिकाला ‘वंदे मातरम्’चा आदर करण्यासाठी कायद्याची भीती दाखवावी लागणार नाही. ज्या शब्दांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध भारतीयांना उभे केले, ते शब्द आज भारतीयांमध्ये परस्पर संशय निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ नयेत. ‘वंदे मातरम्’चा अर्थच मातृभूमीला वंदन असा आहे. या मातृभूमीत अनेक धर्म, भाषा, जाती आणि भिन्नतांचे नागरिक राहतात. त्यामुळे या गीताचा सन्मान म्हणजे केवळ गीताचा सन्मान नव्हे; तो भारताच्या विविधतेतून उभ्या राहिलेल्या एकात्मतेचा सन्मान आहे. कायदा अवमान करणाऱ्याला शिक्षा करेल; पण ‘वंदे मातरम्’ खऱ्या अर्थाने जन्मनात जिवंत ठेवण्याचे काम कायद्याचे नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या विवेकाचे आहे.

'हरित AI' मुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बनणार शाश्वत विकासाचा वाटेकरी



AI : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने वाढत असताना तिच्यासाठी आवश्यक असलेल्या डेटा सेंटर्सचा विस्तारही प्रचंड वेगाने होत आहे. ही सेंटर्स केवळ शक्तिशाली संगणकीय क्षमता पुरवतात असे नाही, तर त्या बदलत्या उर्जा आणि पाण्याचा प्रचंड वापर करून पर्यावरणावर मोठा ताणसुद्धा आणतात. या वाढत्या आव्हानाला सामोरे जात, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अँभिझॉन सारख्या जागतिक तंत्रज्ञान महाकाय कंपन्यांनी हरित आणि ऊर्जा-कार्यक्षम डेटा सेंटर्स निर्माण करण्यासाठी क्रांतिकारक तांत्रिक उपाययोजना स्वीकारल्या आहेत.

या बदलांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा वापर एक महत्त्वाचा टप्पा ठरला. कोळशावर आधारित पारंपरिक वीज सोडून कंपन्यांनी थेट सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांशी करार करत हरित ऊर्जेचा मार्ग स्वीकारला आहे. काही कंपन्यांनी तर २४/७ कार्बन-मुक्त ऊर्जेवर

चालण्याचे ध्येय ठेवले आहे. यासोबत, भविष्यातील मागणी लक्षात घेऊन काही तंत्रज्ञान कंपन्यांनी अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांमध्ये (SMRs) गुंतवणूक करून ऊर्जा सुरक्षेला नवे रूप दिले आहे. डेटा सेंटरमध्ये सर्वाधिक ऊर्जा कूलिंगसाठी वापरली जाते, विशेषतः GPU कूलिंगसाठी. या समस्यांवर मात करण्यासाठी Google DeepMind सारख्या कंपन्यांनी AI आधारित स्मार्ट कूलिंग प्रणाली विकसित केल्या. या प्रणाली तापमान आणि हवेच्या वहनाचे अचूक विश्लेषण करून कूलिंगसाठी लागणारी वीज तब्बल 40% पर्यंत कमी करतात. पारंपरिक एअर कूलिंगऐवजी डायरेक्ट लिक्विड-टू-चिप कूलिंग आणि इमर्शन कूलिंगसारख्या पद्धतींचा वाढता वापर ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता आणखी वाढवत आहे.

याशिवाय, वापरलेले पाणी पुनःशुद्धीकरण करून पुन्हा वापरण्याची तंत्रे पर्यावरणपूरक दृष्टिकोन अधिक बळकट करतात.

हार्डवेअरच्या पातळीवरही मोठे बदल होत आहेत. कमी ऊर्जा वापरणाऱ्या, AI कार्यासाठी खास डिझाइन केलेल्या चिप्सचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच डेटा सेंटरमधून निर्माण होणारी उष्ण हवा वाया न घालवता ती जवळच्या इमारतींना गरम करण्यासाठी वापरण्यात येत आहे—यालाच ‘Heat Reuse’ म्हणतात.

या सर्व नवकल्पना AI च्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीला उत्तर देत असताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यास निर्णायक ठरत आहेत. तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांचा संतुलित संगम साधत, हरित डेटा सेंटर्स भविष्यातील AI विश्वाला अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्याची क्षमता ठेवतात.



अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड
नोवणीकृत कार्यालय: फ्लॅट २०१-२०२, इस्टर्न कोर्ट, सायन ट्रॉम्पे रोड, चेन्नै, मुंबई ४०० ०१९.
दूरध्वनी क्र.: ०२२-२५२१११४९/५० **फॅक्स:** ०२२-२५२१११४७
सीआयएन: L99999MH1995PLC084618
वेबसाईट: www.aicltd.in ईमेल: contact@aicltd.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण आणि डिमटेरिअलायझेशनसाठी विशेष विंडोची नोटीस

याद्वारे तुम्हाला कळवण्यात येते की, सिक्युरिटीज एक्चेंज कोड ऑफ इंडियाने (सेबी) दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजीच्या परिपत्रक क्र. HO/-/2026(2)11/13/38MRSD-POD/1/2026/3750 द्वारे १ एप्रिल, २०२१ पूर्वी विकल्या/खरेदी केलेल्या भौतिक सिक्युरिटीजच्या हस्तांतरण आणि डिमटेरिअलायझेशन (डिमॅट) साठी आणखी एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कागदपत्रे/प्रक्रिया किंवा इतर कारणांमधील त्रुटीमुळे पूर्वी सादर केलेल्या आणि नकारलेल्या/परत केलेल्या/लक्षात न घेतलेल्या हस्तांतरण विनंतीच्या समावेश आहे. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे सोपे व्हावे आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी ही विशेष विंडो ०५ फेब्रुवारी, २०२६ पासून ते ०४ फेब्रुवारी, २०२७ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी उघडण्यात आली आहे. या कालावधीत, अशा प्रकारे हस्तांतरित केलेल्या सिक्युरिटीज हस्तांतरितत्वाच्या (transferee) खाल्यात केवळ डिमॅट स्वरूपात अतिवर्धने चमका केलेल्या नातीत आणि हस्तांतरितकृत्याच्या नोंदीच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालवधीसाठी त्या लॉक-इन राहतील. सदर लॉक-इन कालावधीत अशा सिक्युरिटीज हस्तांतरित/विनय-मार्क /ताण ठेवता येणार नाहीत.

संबंधित गुंतवणूकदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी या विशेष विंडोचा लाभ घ्यावा आणि वर नमूद केलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रे आपले रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए), एमएफडीओ इंडियन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इंडियन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड), सी९०१, एम्ससी २४७, एल.बी.एम. मार्ग, विकोली पश्चिम, मुंबई - ४०००८३, दूरध्वनी क्र.: +९१ ८१०८११६७६७, ईमेल: investor_helpdesk@in.mpmis.mufg.com येथे सादर करावीत.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड करिता सही/-
याशी अग्रवाल
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
सदव्यवह क्रमांक: A76352

ठिकाण: मुंबई
दिनांक: १३/०८/२०२६

ANUROOP PACKAGING LIMITED

CIN NO. L25202MH1995PLC093625
Address: 607, 6TH Floor, Ijmima Complex, Off. Link Road, Malad West, Mumbai – 400064.
Tel No : 022-35435303, **Email id:-** info@anurooppackaging.com, **website:-** <https://anurooppackaging.com/>

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2026

Particulars	June 30, 2026 (Standalone) (In Lakhs)	June 30, 2026 (Consolidated) (In Lakhs)
Revenue from Operations	56.53	196.42
Profit before Tax	29.65	53.83
Net Profit after Tax	20.41	36.41
Earnings per Share (₹) – Basic & Diluted	0.18	0.33

Notes:

- The above is an extract from the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2026 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The full format of the Standalone as well as consolidated Results for the quarter ended June 30, 2026 approved by the Board of Directors at their meeting held on August 13, 2026; along with Limited Review Report is available on the website of the Stock Exchange at <https://www.bseindia.com/> and on the Company's website at <http://anurooppackaging.com/wp-content/uploads/2026/08/Outcome-of-BM.pdf>
- The same can be accessed by the URL & by QR Code given below -



For Anuroop Packaging Limited

Sd/-
Akash Sharma
Managing Director
DIN : 06389102

Date : 13-08-2026
Place : Mumbai

अमित सिक्युरिटीज लिमिटेड

नोवणीकृत कार्यालय: पहिला मंजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबाबेरी रोड, मुंबई (म.र.) ४००००२
सीआयएन: L65990MH1992PLC067266, ई-मेल आयडी: amitltd@yahoo.com दूरध्वनी: ०७३१-३५२१७००

३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित स्टॅंडअलोन/एकत्रित वित्तीय निकालांचे विवरण

(ईपीएस वाळता रक्कम रु. लाखात)

	स्टॅंडअलोन संपलेली तिमाही: ३०.०६.२०२६ रोजी संपलेले ३ महिने (लेखापरीक्षित)	स्टॅंडअलोन संपलेली तिमाही: ३१.०३.२०२६ रोजी संपलेले ३ महिने (लेखापरीक्षित)	स्टॅंडअलोन संपलेली तिमाही: ३०.०६.२०२५ रोजी संपलेले ३ महिने (लेखापरीक्षित)	एकत्रित संपलेली तिमाही: ३०.०६.२०२५ रोजी संपलेले ३ महिने (लेखापरीक्षित)	एकत्रित संपलेली तिमाही: ३१.०३.२०२६ रोजी संपलेले ३ महिने (लेखापरीक्षित)	स्टॅंडअलोन संपलेले वर्ष: ३१.०३.२०२६ (लेखापरीक्षित)	एकत्रित संपलेले वर्ष: ३१.०३.२०२६ (लेखापरीक्षित)
तपशील (खालील टिपा पहा)							
ऑपरेशन्समधून उत्पन्न/म्हसूल	२५.७४	६९.३०	३३.९३	२५.७४	६९.३०	३३.९३	२६४.०२
एकूण उत्पन्न (1+II)	२७.४४	७१.५७	३६.०१	२७.४४	७१.५७	३६.०१	२७२.८३
या कालावधीसाठी निवळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींची)	१.४६	४.६६	२.०१	१.४६	४.६६	२.०१	१४.६१
या कालावधीसाठी निवळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	१.०९	३.४९	१.५७	१.०९	३.४९	१.५७	१०.८५
या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेक्षक उत्पन्न (या कालावधीसाठीचा नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेक्षक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)	१.१०	३.४७	१.५७	२७.४३	(२३.२४)	२०.७१	१०.८५
भरणा झालेले इक्विटी शेअर भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मुल्य)	७७०.००	७७०.००	७७०.००	७७०.००	७७०.००	७७०.००	७७०.००
मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून)	६२८.७८	६२७.३२	६१८.८८	९४०.०३	९१२.२४	८५८.७०	६२७.३२
प्रति शेअर निव्वळ (खंडित आणि सुरू असलेल्या ऑपरेशन्ससाठी)	०.०२	०.०५	०.०२	०.३९	(०.३३)	०.२९	०.७५
(अ) मूळ	०.०२	०.०५	०.०२	०.३९	(०.३३)	०.२९	०.७५
(ब) सैन्यकृत	०.०२	०.०५	०.०२	०.३९	(०.३३)	०.२९	०.७५

वरील माहिती ही सेबी (लिस्टिंग अँड अदर इन्स्रक्शन रिक्वायरेट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक निकालांच्या सविस्तर स्वरूपाचा एक उतारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण: इंदूर

दिनांक: १३ ऑगस्ट २०२६



SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED
CIN: L2222MH2014PLC254848
Regd. Office : 7th Floor, Ashish Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053.
Tel : 022-40230673-40230000, Fax: 022-26395459
Email : cs@governancenow.com Website: www.governancenow.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2026.

Sr. No.	Particulars	Standalone		Year Ended
		For Quarter Ended	31-Mar-26	31-Mar-26
		30-Jun-26 (Un-Audited)	31-Mar-26 (Audited)	31-Mar-26 (Audited)
1	Total income from operations	45.43	59.68	40.68
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-18.85	-17.07	-24.30
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-18.85	-17.07	-24.30
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-18.85	-16.88	-24.30
5	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax))	-18.85	-16.88	-24.30
6	Paid-up equity share capital (Face Value of Re.10/- each)	1,048.37	1,048.37	1,048.37
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-1,289.70	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)	-0.18	-0.16	-0.23
	Basic Diluted	-0.18	-0.16	-0.23

Notes:

- The above unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, 13th August 2026. The Statutory Auditors have carried out the review of these Quarterly Results for the quarter ended 30th June, 2026 and the same are made available on website of the company www.governancenow.com and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.
- The Standalone unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2026, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The Company is operating in a single segment viz. Digital Media Websites & MCE. Hence, the results are reported on a single segment basis.
- The Company has gradually undertaken the ground event, however, the company's current liability are 4.04 times of current assets and the company is not able to service its debt obligation. These facts indicate material uncertainty with respect to company's ability to continue as going concern unless the company is able to generate cash flows from operating activities and raising of sufficient long term funds.
- The Company had initiated the Pre-Packaged Insolvency Resolution Process ("PPRP") under Section 54C of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC"). The Hon'ble NCLT, Mumbai Bench, vide its Order dated 17, 10, 2026, approved the Resolution Plan under Section 54I read with Section 31 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC") and other applicable provisions of the Insolvency and Bankruptcy Board of India (Pre-Packaged Insolvency Resolution Process) Regulations, 2021, submitted under the PPRP. The implementation of the approved Resolution Plan, including the capital restructuring/reduction, is presently in progress. The financial impact arising from the implementation of the Resolution Plan has been recognised to the extent ascertainable as at the reporting date, and any further impact, if any, shall be accounted for as and when the same becomes ascertainable in accordance with applicable accounting standards and the approved Resolution Plan.
- The figures have been re-grouped / re-arranged / reclassified / reworked wherever necessary to conform to the current year accounting treatment.



For SAB Events & Governance Now Media Limited
Sd/-
KAILASNATH M. ADHKARI
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
DIN: 07009389

Place : Mumbai
DDate : 13th August 2026

विक्री सूचना
शिवाजी ट्रेंड्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापणातील)
नॉट. कार्यालय: १११४, ११वा मजला, हवॉजन्स विला, शंकर वाडी, जोगेशी पुरी, मुंबई - ४०००१० (सीआयएन- U17222MH2012PTC263871) (वेबसाईट www.shivaniatrendz.com)
माननीय एमएसटीटी, मुंबई खंडपीठाने आदेश आया. क्र. १३०४/२०२२, सीपी(आयबी) क्र. ६८/एम्बी/सी-खड/२०२० दिनांक ०४ ऑगस्ट, २०२३ अन्वये, दिवाळखोरी आणि नादारी संहिता, २०१६ ("संहिता") अंतर्गत नियुक्त केलेल्या लिक्विडेशनने देऊ केलेल्या शिवाजी ट्रेंड्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनमध्ये) ("कोमरेट कर्नर") यांच्या मालकीच्या मालमत्ता आणि संसीच्या विक्रीच्या संबंधात याद्वारे सर्वसमावेशक जनतेला सूचना देण्यात येत आहे. इन्सॉल्वन्सी अॅक्ट बॅंकेन्सी बॉर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३२(सी) द्वारे सार्वजनिक कर्पोरेट कर्नरची मालमत्ता आणि संसी विक्रीसाठी देऊ केली जात आहे. बोली <https://baanknet.com/> येथे ऑनलाईन ई-लिलास सेवा प्रदाता पीएससी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत होईल.

अनुर क्र. १
विशेष
तपशील

- पूर्व-पात्रता आवश्यकता/कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख
- वैय्य तपशील आणि निरीक्षणाची अंतिम तारीख
- ईक्विटी सादर करण्याची अंतिम तारीख
- लिलावाची तारीख आणि वेळ
- आयबीबीआय कोड नोंदीकृत असलेल्या लिक्विडेटराचा पत्ता आणि ई-मेल
- परवर्तमानातील लिक्विडेटरच्या प्रक्रिया करा

मालमत्ता
वर्ग क्र. ४: धार. स. क्र.: १२८, ब्लॉक क्र.: ८५, गॅट्टी क्र. २४, २४, २५, २६, २७, आर. एस. क्र. १२९ आणि १३०, ब्लॉक क्र.: ८४, नवापडा रोड, मोठा बोरिवर, मातंगेर, सुरत.

वर्ग क्र. ५: हप्त्यात्मक (स्कॅन्ड, सीआयबी रोड, पाम अल्फ्रेडो समार, वैचू, सुरत, गुजरात ३९५ ००७.

वर्ग क्र. ६: हप्त्यात्मक (स्कॅन्ड, सीआयबी रोड, पाम अल्फ्रेडो समार,